

नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना  
बदलीने पदस्थापना देणेबाबत....  
(नियतकालीक) (छत्रपती संभाजीनगर विभाग)

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग,  
शासन आदेश क्र.बदली-२०२४/प्र.क्र.१६२/ई-९  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक:- ३१ जुलै, २०२४

**संदर्भ :-** महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.

**शासन आदेश :-**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार, नायब तहसिलदार संवर्गातील खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	नायब तहसिलदाराचे नाव	सद्य कार्यरत पदनाम	बदलीने दिलेली पदस्थापना
१	२	३	४
१	श्री सुनिल विठ्ठल ढाकणे	नायब तहसीलदार (महसूल-१) तहसिल कार्यालय पाटोदा, जि. बीड	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
२	श्री लक्ष्मण नारायण धस	नायब तहसीलदार (महसूल-१) तहसिल कार्यालय केज, जि. बीड	नायब तहसीलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय माजलगाव, जि. बीड या रिक्त पदावर
३	श्री.बि.व्ही बेरुळे	नाय.तह.(महसूल-२) तहसील कार्यालय लातूर, जि. लातूर	नायब तहसीलदार (महसूल-२) तहसील कार्यालय शिरूर अनंतपाळ, जि. लातूर या रिक्त पदावर
४	श्री.एस.पी.बेंबळगे	नायब तहसीलदार (पुरवठा) तहसील कार्यालय, उदगीर, जि. लातूर	नायब तहसीलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय लातूर, जि. लातूर (श्री. बेरुळे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
५	श्रीमती अनिता भगवानराव कोलगणे	नायब तहसीलदार (महसूल-१) तहसिल कार्यालय किनवट, जि. नांदेड	नायब तहसीलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय औंढा, जि. हिंगोली या रिक्त पदावर
६	श्री.व्ही.व्ही.तेलंग	नायब तहसीलदार (महसूल-१), तहसील कार्यालय वसमत, जि. हिंगोली	नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर, जि. नांदेड या रिक्त पदावर

७	श्री.किरण मधुकर नारखेडे	नायब तहसीलदार (संगायो), तहसील कार्यालय वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
८	श्री.गिरीष वैजनाथराव सर्कलवाड	नायब तहसीलदार (महसुल-२) तहसिल कार्यालय उमरी, जि. नांदेड	नायब तहसिलदार (संगायो) तहसिल कार्यालय बिलोली, जि. नांदेड या रिक्त पदावर
९	श्री. शिवाजी फाळेगावकर	नायब तहसीलदार (संगायो), तहसील कार्यालय उमरगा, जि. धाराशिव	नायब तहसिलदार (संगायो) तहसिल कार्यालय हिंगोली, जि. हिंगोली या रिक्त पदावर
१०	श्री खेडकर शिवनाथ महादेव	नायब तहसीलदार (महसुल-१) तहसिल कार्यालय शिरूर कासार, जि. बीड	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
११	श्रीमती आशा दयाराम वाघ	नायब तहसीलदार (महसुल-२) तहसिल कार्यालय केज, जि. बीड	नायब तहसीलदार (महसुल-१), तहसिल कार्यालय केज, जि. बीड (श्री. धस यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
१२	श्रीमती सुरेखा अनिल पटवे	नायब तहसीलदार (रोहयो), उपजिल्हाधिकारी परभणी, जि. परभणी	नायब तहसीलदार (महसुल-२), तहसिल कार्यालय पाथरी, जि. परभणी या रिक्त पदावर

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येतील. उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व त्याबाबतचा अनुपालन अहवाल संबंधितांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना सादर करावा.

३. या आदेशान्वये मुदतवाढ देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना सद्य पदावर दि.३१.०५.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर सदर अधिकारी बदलीस पात्र राहतील.

४. सदर आदेश हेच कार्यमुक्तीचे आदेश असून संबंधित विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी नव्याने आदेश काढण्याची आवश्यकता नाही. संबंधित अधिकारी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत [deske9-rfd@mah.gov.in](mailto:deske9-rfd@mah.gov.in) या ई-मेलद्वारे/टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

५. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तेर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८६/१६/का.१४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार **शिस्तभंगविषयक कारवाई** करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित

अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

७. संबंधित अधिकारी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित कालावधीत रुजू न झाल्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम - ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

९. सदरहू आदेशानुसार बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी व गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

१०. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२४०७३१२३१८४८५६१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने

(श्रीकांत म. मोहिते)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर.

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- २) मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- ५) अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
- ६) जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, नांदेड, लातूर
- ७) प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) मुंबई .

- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, नांदेड, लातूर.
- ९) संबंधित आहरण व वितरण अधिकारी.
- १०) सर्व संबंधित अधिकारी (विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत)
- ११) उप सचिव (ई-९) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२